MANGLAM GLOBAL CORPORATIONS LIMITED

(Formerly known as KSHITIJ INVESTMENTS LIMITED)

Registered Office: Office No. 111, Ground Floor, Amrit Diamond Trade Center, Opera House, Opp. Panchratna, Charni Road, Mumbai – 400004

Corporate Office: Mangalwara Bazaar, Next to Agrawal Readymade Stores, Pipariya (M.P) – 461775 Mobile No.: +91-9340315471 e-mail: ksh.inv.ltd@gmail.com

CIN-L10613MH1979PLC021315

Website: https://www.kiltd.in

To, Date: 15th November, 2024

The General Manager,
Department of Corporate Services,
Bombay Stock Exchange Limited,
P.J. Towers, Dalal Street, Mumbai 400 001.

Sub: Newspaper Advertisement of Financial Results.

Ref. -: Scrip Code - 503626

Dear Sir,

In accordance with Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 as amended, we enclose herewith the copies of newspaper advertisement published of Standalone Unaudited Financial Statement for the quarter and half year ended 30th September, 2024 in the following newspapers:

- 1. Active Times on 15th November, 2024.
- 2. Mumbai Lakshdeep on 15th November, 2024.

The above information is also available on the website of the Company at https://www.kiltd.in

You are requested to kindly take the same on your record.

Thanking you, Yours faithfully,

Manglam Global Corporations Limited (Formerly known as Kshitij Investments Limited)

NALINI KANKANI Digitally signed by NALINI KANKANI Date: 2024.11.15 12:56:55 +05'30'

CS Nalini Kankani

Company Secretary and Compliance Officer

Membership No.: A55497 Date: 15th November, 2024

ASHIRWAD CAPITAL LIMITED CIN NO.: L51900MH1985PLC036117 Regd.Office: 303, Tantia Jogani Industrial Estate, J. R. Boricha Marg, Lower Parel, Mumbai - 400011. Email : aclinvestors@svgcl.com EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED 30TH SEPTEMBER 2024

		(115. III Laki				
Sr.		Quarter Ended	Quarter Ended	Half Year Ended	Year Ended	
No.	Particulars	30.09.2024 Unaudited	30.09.2023 Audited	30.09.2024 Unaudited	31.03.2024 Audited	
1	Total Income from Operations	50.52	50.79	92.42	187.64	
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or					
؍	Extra ordinary items)	46.45	48.20	82.80	173.18	
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or					
	Extra ordinary items)	46.45	48.20	82.80	173.18	
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extra					
	ordinary items)	40.31	42.71	72.26	154.83	
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period					
	(after tax) and Other Comprehensive					
	Income (after tax)]	40.31	42.71	72.26	565.24	
6	Equity Share Capital Earnings Per Share (of Re. 1 /- each)	900.00	900.00	900.00	900.00	
'	(forcontinuing and discontinued operations)					
	-Basic & Diluted :	0.04	0.05	0.08	0.17	

Note: The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock the labore is a laborate of the betaler of which of the distribution of the laborate of the laborate of the school of the SeBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations 015. The full format of the same Results are available on the websites of BSE at www.bseindia.com an Company's website www.ashirwadcapital.co.in

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the public at large on behalf of [1] Mr. Pandurang

Manohar Rasam, [2] Mr. Satish Manohar Rasam, [3] Mr. Santosh Manohar Rasam, [4] Mr. Vijay Manohar Rasam and [5] Mr. Ajay Manohar Rasam (hereinafter referred to as "my Clients") who state that

their mother viz. Mrs. Mahananda Manohar Rasam had purchased Flat

No. 3111, The Pantnagar Ashok C H S Ltd; Building No. 103, Pant Nagar, Ghatkopar - (East), Mumbai - 400075 from Mr. T. V. Anthony vide a Sale Agreement dated 13- April, 1991 hereinafter referred to as "the

My Clients further state that Mr. T. V. Anthony was allotted the Said Old Flat by

Housing Board, Mumbai / MHADA and as per the Share Certificate issued by

the Society, Mr. T. V. Anthony was the First Owner of the Said Old Flat. My clients further state that they are not in possession of the Original MHADÁ Allotment Letter issued to Mr. T. V. Anthony in respect of said Old Flat.

The Society had transferred the Share Certificate No. 21 bearing Distinctive Nos. 101 to 105 (Both Inclusive) in the joint names of Mr. Manohar P. Rasam

and Mrs. Mahananda M. Rasam hereinafter referred to as the Said Share

Mr. Manohar D. Rasam expired as on - 27/12/2000 and Mrs. Mahananda

Manohar Rasam expired as on 09/06/2020 hereinafter referred as "the Said Deceased" leaving behind them my Clients as the only legal heirs

The Society had transferred the membership and the Share Certificate in

the names of my Clients after the death of the said deceased as per the provisions of the Bye-Laws of the Society. The Pantnagar Ashok C H S Ltd;" underwent the process of

Redevelopment and Registered an Alternate Accomodation Agreement dated 22/10/2024 bearing No. KRL-4/24014/2024 entered into between M/s. Shivam Development Corporation [The Developer], [2] The

Pantnagar Ashok C H S Ltd; (The Society) and my clients [Members] for the new Flat being Flat No. 601, Sixth Floor, B - Wing, The Pantnagar Ashok C H

S Ltd; Building No. 103, Pant Nagar, Ghatkopar - (East), Mumbai - 400075

admeasuring 318.00 Sq. Ft. Carpet Area equivalent to 29.55 Sq. Mtrs. carpet

My clients further state that no legal heirs of the said deceased have been

That any Claimant / Objector / Person / Legal Heir(s) / Individual / Firm Company having Rights, Title, Interest, Benefit, Objection, Claim or Demand of any nature whatsoever in and upon the Said Old Flat and the Said New Flat by way of Sale, Transfer, Contract, Agreement, Mortgage, Charge, Lien, Legacy, Assignment, Trust, Easement, Exchange Inheritance, Gift, Succession, Maintenance, Occupation, Possession of otherwise howsoever shall submit their grievance with copies of such documents and other proofs in support of their claim / objection within a period of 15 [Fifteen] days of this Notice at - Shop No. - 848, Ground Floor, Building No. - 29, Pant Nagar, Ghatkopar - (East), Mumbai 400075 otherwise if the said grievance of obstacles or objections raised after the expiry of said period of 15 [Fifteen] days shall not be entertained. This notice is published to retain the Title in the Said Old Flat and the Said New Flat and for informing that my clients may enter into a Conveyance Deed after the expiry of the said period of 15 days [Fifteen] days and the negotiations shall be completed without any reference to such claims and the claims, if any, shall be deemed to have been given up or waived and not binding on my clients or the subsequent Purchasers. If anyone has found the Original Agreement, Allotment Letter they are herewith requested to

EMERALD

EMERALD LEISURES LIMITED (CIN: L74900MH1948PLC006791)

Reg. Off.: Plot No.366/15, Club Emerald Swastik Park, Near Mangal Anand Hospital,
Chembur, Mumbai, Maharashtra, 400071

Tel. No. 022-25277504; E-mail Id: info@clubemerald.in; website: www.clubemerald.in

NOTICE OF THE 1ST/2024-25 EXTRA ORDINARY GENERAL MEETING (EGM) OF

EMERALD LEISURES LIMITED

NOTICE is hereby given that the 1st/2024-25 Extra Ordinary General Meeting of Emerald

Leisures Limited will be held on Monday, 9" day of December, 2024 at 11:30 A.M. through Video Conferencing/Other Audio-Visual Means (*VC/OAVM) to transact the business set out in the Notice of the EOGM.

EOGM will be convened in compliance with all the applicable provisions of the

Companies Act, 2013 ("Act") and rules framed thereunder read with General Circular No. 14/2020 dated April 08, 2020, General Circular No. 17/2020 dated April 13, 2020,

General Circular No. 20/2020 dated May 05, 2020, General Circular No. 02/2021 dated January 13, 2021, General Circular No. 21/2021 dated December 14, 2021, General

Dircular No.02/2022 dated May 05, 2022, General Circular No.10/2022 dated Decembe

28, 2022 and General Circular No.09/2023 dated September 25, 2023 issued by the Ministry of Corporate Affairs followed by General Circular No. 20/2020 dated May 05

2020 and all other relevant circulars issued from time to time, physical attendance o video conferencing (VC) or other audio visual means (OAVM). Hence, Members can attend and participate in the ensuing EGM through VC/OAVM.

In compliance with the aforementioned circulars, the Notice of the 1st/2024-25 EOGM will be sent only through electronic mode i.e. by e-mail to those Members, whose names appear in the Register of Members / Beneficial Owners maintained by the Depositories as on Friday, November 8, 2024 and whose email addresses are registered with the

Company or the Registrar and Share Transfer Agents or their respective Depositories. Members can join and participate in the EGM through VC/OAVM facility only. The instructions for joining the EGM and the manner of participation in the Remote e-voting

or casting vote through E-voting during EGM is provided in the Notice of the EGM. Members participating through VC/OAVM facility shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Act. The Notice of the 1st/2024-25 EOGM will also be available on the Company's website i.e. www.clubemerald.in, on the websites of NSDL at www.evoting.nsdl.com and the website of the stock exchanges i.e. BSE Limited at www.bseindia.com.

In compliance with the provisions of Section 108 of the Act, read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended by the Companies (Management and Administration) Amendment Rules, 2015 and Regulation 44 of the Listing Regulations read with SEBI circular no. SEBI/HO/CFD/CMD/CIR/P/

2020/242 dated 09th December, 2020 relating to 'e-voting Facility Provided by Listed Entities', the Company is pleased to provide its Members facility of remote e-voting and e-voting during the EGM. As per SEBI circular no. SEBI/HO/CFD/CMD/CIR/P/2020/

242 dated 09thDecember, 2020 e-voting process will also be enabled for all individual demat account holders, by way of a single login credentials through their demat accounts/ websites of Depository Participant(s). The Company has engaged the services of NSDL for providing e-voting service. Members are hereby informed that the Ordinary and Special Business, as set out in the Notice of 1*/2024-25 EOGM will be transacted only

hrough voting by electronic means. The process for remote e-voting and e-voting a

The remote e-voting period commences from Friday, 6th December, 2024 (9.00 A.M) and ends on Sunday, 8" December, 2024 (5.00 P.M). During this period, Members may cast their vote electronically. The e-voting module shall be disabled by NSDL thereafter.

Members attending the EGM through VC / OAVM and who have not cast their vote or the resolutions forming part of the Notice through remote e-voting and are otherwise

not barred from doing so, shall be eligible to vote through e-voting facility provided during the EGM. Members who have cast their vote through remote e-voting prior to the EGM can attend the EGM but will not be entitled to cast their vote again.

the Company/ its Registrar & Share Transfer Agent ("RTA") /Depositories, log in details of such shareholders for e-voting are being sent on their email addresses.

Members who have not yet registered their email addresses for receiving documents in electronic form are required to register their email addresses, and such members can

obtain log in credentials for e-voting by sending details as required by RTA or as required

Any person, who acquires shares of the Company and becomes a Member of the

Company after the dispatch of Notice of the EGM and holding shares as on the cut-off date i.e. Tuesday, 3rd December, 2024, may obtain the login ID and password by sending

In case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for

Shareholders and e-voling user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call on: 022 - 4886 7000 and 022 - 2499 7000 or

For Emerald Leisures Limited

Company Secretary & Compliance Officer

Kapil M Purohit

oting and e-voting at the EGM is Tuesday, 3rd December, 2024.

a request at www.evoting.nsdl.com or Support@purvashare.com

INSTRUCTIONS FOR REMOTE E-VOTING AND E-VOTING DURING EOGM

the EOGM is provided in the Notice of EOGM.

REGISTRATION OF EMAIL ADDRESS:

send a request at evoting@nsdl.co.in

Date: 14th November, 2024

by their respective DP.

NIMISH N. SAVLA

(Advocate, High Court, Bombay)

area (hereinafter referred to as "the Said New Flat").

kindly contact the Advocate and hand over the same

left out by them.

Place: Mumbai

Date: 15-11-2024

Certificate, Mr. Manohar P. Rasam being the Associate Member

Date : 14th November, 2024

For Ashirwad Capital Limited Dinesh Poddar (DIN: 0164182) **Managing Directo**

EXPLICIT FINANCE LIMITED

CIN:L65990MH1994PLC076788

Regd. Office: 305, SOHAN COMMERCIAL PLAZA, VASAI EAST, PALGHAR - 401 210 Website: www.explicitfinance.net Email: explicit finance@rediffmail.c STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER & SIX MONTHS ENDED 30TH SEPTEMBER, 2024

Particulars	Quarter ended 30.09.2024 (Unaudited)	Quarter ended 30.09.2023 (Unaudited)	Half Year ended 30.09.2024 (Unaudited)	Half Year ended 30.09.2023 (Unaudited)
Total Income from operation	176.91	269.58	318.91	310.23
Net Profit (Loss) from Ordinary Activities before Tax & Extraordinary items	3.67	(10.63)	(5.84)	(16.68)
Net Profit (Loss) for the period after Tax & Extraordinary items	3.67	(10.63)	(5.84)	(16.68)
Total Comprehensive Income for the period	3.67	(10.63)	(5.84)	(16.68)
Paid-up Equity Share Capital	926.76	926.76	926.76	926.76
(Face Value Rs. 10/- each)				
Reserves	-	-	-	-
Earnings Per Share (EPS)				
a) Basic and diluted EPS (before Extraordinary items) (of Rs. 10 each)	0.04	(0.11)	(0.06)	(0.18)
b) Basic and diluted EPS (after Extraordinary items) (of Rs. 10 each)	0.04	(0.11)	(0.06)	(0.18)
Notes: 1. The above financial results have been reveiwed by the Audit Committed 14th November 2024 2 The statutory Auditors of the company have con				

held 14th November, 2024. 2.The statutory Auditors of the company have conducted Limited Review of the above financial results 3. The Company being engaged in Investment and financing activities and accordingly there is no separate reportable segment as per INC AS 108 specified under section 133 of the Companies Act, 2013. 4. The figures for the corresponding previous period have been regrouped reclassified wherever necessary, to make them comparable, necessary, to make them comparable. 5. Provision for Tax will be considered. at the end of the year. **6.** The above financal results are available at www.bseindia.com and www.explicitfinance.net **7.** The figures o eptember quarter are the balancing figures between half yearly figures in respect of the full six month and published first quarter

For Explicit Finance Limited **Gopal Dave** Dated : 14/11/2024 DIN:00334120

> जोडपत्र ४७ प्रपत्रे क-१ ते सी ८ आणि क / सीएन प्रपत्र क-9

> > (उमेदवाराने वृत्तपत्रे, दुरदर्शन यामध्ये प्रसिद्ध करण्यासाठी)

फौजदारी प्रकरणांबाबतचे घोषणापत्र

माननीय सर्वोच्च न्यायालयाने २०११ ची रिट विनती याचिका (दिवाणी) क्रमांक ५३६ (पब्लिक इंटरेस्ट फाऊंडेशन आणि इतर विरुद्ध युनियन ऑफ इंडिया व इतर) या प्रकरणी दिनांक २५ सप्टेंबर २०१८ रोजी दिलेल्या न्यायनिर्णयानसार

उमेदवाराचे नाव व पत्ताः कातीलाल हरिश्चंद्र कड्,36, कनक समुद्धी, 102 पहिला मजला, लोटस सिटी स्कॅन सेंटर बिल्डिंग, एमसीसीएच सोसायटी, पनवेल, 410206, रायगड (महाराष्ट्र)

राजकीय पक्षाचे नाव : लोकमुद्रा जनहित पार्टी

(अपक्ष उमेदवारानी येथे "अपक्ष" असे लिहावे)

निवडणुकीचे नावः महाराष्ट्र <u>राज्य विधानसभा सार्वत्रिक निवडणूक **2024**</u>

मतदारसंघाचे नावः 188, पनवेल विधानसभा मतदार संघ

मी, कातीलाल हरिश्चंद्र कड्ड (उमेदवाराचे नाव) वर नमूद केलेल्या निवडणुकीचा उमेदवार असून, माझ्या फौजदारी पूर्व चरित्रबद्दलचा पूढील तपशील जनतेच्या माहितीसाठी घोषित करीत आहे:-

	(अ) प्रलंबित फौजदारी प्रकरणे						
अ.क्र	न्यायालयाचे नाव	प्रकरण क्रमाक व दिनाक	प्रकरणाची सद्यस्थिती संबंधित व (अधिनियमांची कलमे) आणि अ थोडक्यात वर्णन				
1)	पेण ज्यू. मॅजिस्ट्रेट	स. के. नं. 183/12	•	खासगी दावा (दै. निर्भींड लेखवरील बातमीवरून) कलम 499, 501			
2)	उरण ज्यू. स. के. नं. उरण पोलीस ठाणे (दै. निर्भीड लेख मॅजिस्ट्रेट 1263/23 एफआरआय 123/16 भादवि. 3			·			
3)	पनवेल ज्यू मॅजिस्ट्रेट	रे. क. न. एससीसी 3866/2		व) सह महाराष्ट्र कोविड, 19			
			1951 चे कलम 37 (1) (3), (कर्नाळा नागरी सहकारी बँक घे केलेले आंदोलन प्रकरण)				
(ৰ) দ	नौजदारी अपराध	गंसाठी दोषरि	नद्ध ठरविलेल्या प्रकरणांचा तपशील	जास्तीत जास्त ठोठाफ्लेली शिक्षा			
		अपराधाचे (अपराधांचे) वर्णन व ठोठावलेली शिक्षा					
	निरंक		निरंक	निरंक			
	सही/-						

IDREAM FILM INFRASTRUCTURE COMPANY LIMITED

(Formerly Soft BPO Global Services Limited) Regd. Off.: Flat No B-4501 & B-4601, Lodha Bellissimo, Lodha Pavilion, Apollo Mill Compound Mahalaxmi, Mumbai - 400 011 Tel .No.: 022-67400900, Fax No.: 022-67400988 Email.: mca@ahaholdings.co.in Website.: www.idreamfilminfra.com

CIN No. L51900MH1981PLC025354 EXTRACTS OF THE CONSOLIDATED UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED 30TH SEPTEMBER 2024

Sr.	PARTICULARS	Q	uarter Ende	ed	Half Yea	r Ended	Year Ended
No.	PARTICULARS	30.09.2024 Un-Audited	30.06.2024 Un-Audited	30.09.2023 Un-Audited	30.09.2024 Un-Audited	30.09.2023 Un-Audited	31.03.2024 Audited
1 2	Total Income from operations Net Profit (+)/Loss(-) for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary items)	(5.07)	(4.65)	(4.08)	(9.79)	(8.40)	4.30 (15.28)
3	Net Profit (+)/Loss(-) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items) Net Profit (+)/Loss(-) for the	(5.07)	(4.65)	(4.08)	(9.79)	(8.40)	(15.28)
5	period after tax (after Exceptional and/or Extraordinary items) Total Comprehensive Income for	(5.07)	(4.65)	(4.08)	(9.79)	(8.40)	(15.28)
6 7	the period [(Comprising profit/ Loss for the period (after tax)and other Comprehensive Income (after tax)] Equity share capital Reserves (excuding Revaluation	(5.07) 15.00	(4.65) 15.00	(4.08) 15.00	(9.79) 15.00	(8.40) 15.00	(15.28) 15.00
8	Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year Earning per share (of Rs. 10/- each) for continuing and discontinued operations-	-	-	-	-	-	(447.29)
	a. Basic: b. Diluted:	(3.38) (3.38)	(3.10) (3.10)	(2.72) (2.72)	(6.53) (6.53)	(5.60) (5.60)	(10.19) (10.19)
In r	espect to standalone results of t	he Compai	ny, the amo	unts are as	follows:	Rs.	in Lakhs

In respect to standalone results of the Company, the amounts are as follows: Rs. in La								
Sr.	PARTICULARS	Quarter Ended			Half Yea	Year Ended		
No.	PARTICULARS	30.09.2024 Un-Audited	30.06.2024 Un-Audited	30.09.2023 Un-Audited	30.09.2024 Un-Audited	30.09.2023 Un-Audited	31.03.2024 Audited	
а	Turnover	0.13	0.13	0.12	0.26	0.24	4.37	
b	Profit before tax	(4.88)	(4.66)	(4.14)	(9.54)	(8.59)	(15.78)	
С	Profit after tax	(4.88)	(4.66)	(4.14)	(9.54)	(8.59)	(15.78)	

The Cut-off date for determining the eligibility of Members for voting through remote e NOTES: In case of shareholders whose respective email addresses are already registered with

The above is an extract of the detailed format of Quarterly Unaudited Financial Results (Consolidated & Standalone) filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Unaudited Financial Results (Consolidated & Standalone) are available on the websites of the Stock Exchange (www.bseindia.com) and the website of the Company (www.idreamfilminfra.com)

Previous year's figures have been regrouped/rearranged wherever necessary comparable.

The above results, has been reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on November 14, 2024 as per Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

For IDream Film Infrastructure Company Limited (Formerly SoftBPO Global Services Limited)

Place: Mumbai Date: 14th November, 2024

Sd/ Kalpana Morakhia **Managing Director** DIN: 00336451

कांतीलाल हरिश्चंद्र कडू

Rs. in Lacs

प्रपन्न सी - ः

(उमेदवाराने वृत्तपन्ने व दूरदर्शन यामध्ये प्रसिध्द करण्यासाठी)

माननिय सर्वोच्च न्यायालयाने २०११ ची रीट विनंती याचिका (दिवाणी) क्रमांक ५३६ (पिब्लक इंटरेस्ट फाउंडेशन आणि इतर विरुध्द युनियन ऑफ इंडिया व इतर) या प्रकरणी देनांक २५ सप्टेंबर २०१८ रोजी दिलेल्या न्यायनिर्णयानुसार

श्री. धर्मेन्द्रनाथ ठाकुर

७१, ममता महाल, रॉयल पाल्म इस्टेट, आरे कॉलनी, गोरेगाव (ईस्ट), मुंबई-६५

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४

राजकिय पक्षाचे नाव स्वतंत्र

मतदार संघाचे नाव ः १५८ जोगेश्र्वरी (ईस्ट), विधानसभा मतदार संघ मी, श्री. धर्मेन्द्रनाथ ठाकुर वर नमूद केलेल्या निवडणुकीचा उमेदवार असून माझ्या फौजदारी पूर्व चरित्राबद्दलचा पुढील तपशील जनतेच्या माहितीसाठी घोषित

(अ) प्रलंबित फौजदारी प्रकरणे

निवडणुकीचे नाव

(अ)	संबंधित पोलीस ठाण्याचे नाव व पत्ता यासह प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) क्रमांक	आरे पोल्लीस ठाणे, गोरेगाव (पुर्व)	एफआयआर ११३/२०१९ ९२/२०१९	लागू नाही
(ब)	न्यायालयाच्या नावासह खटला क्रमांक	बोरीवली कोर्ट	लागू नाही	लागू नाही
(क)	अंतर्भूत असलेल्या संबधित अधिनियमांच्या सहितेचे कलम (कलमे) (कलम क्रमांक द्यावा, उदा. भारतीय दंड सहितेचे कलम (इत्यादी)	४२०,४०६,४०९, ३४	लागू नाही	लागू नाही
(इ)	अपराधीचे सक्षिप्त वर्णन	व्यवसायीक मतभेद	लागू नाही	लागू नाही
(ई)	दोषारोप ठेवण्यात आले आहेत किंवा कसे (होय अथवा नाही ते नमूद करा)	केस चालू आहे	लागू नाही	लागू नाही
(Æ)	जर वरील ई चे उत्तर होय असेल तर ज्या दिनांकास दोषारोप ठेवण्यात आलेला आहे तो दिनांक	केस चालू आहे	लागू नाही	लागू नाही
(ग)	कार्यवाहीच्या विरोधात कोणतेही अपील/पुनरिक्षण अर्ज दाखल करण्यात	नाही	लागू नाही	लागू नाही

KIRAN PRINT-PACK LIMITED

STATEMENT OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULT FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED 30.09.2024

	(Rs. In lakhs, except earning per share						share data)
Sr.			Quarter Ende	t	Half Yea	r Ended	Year Ended
No.	Particulars	30-09-2024		30-09-2023	30-09-2024	30-09-2023	31-03-2024
140.		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
1	Total Income From Operation	40.79	35.81	62.91	76.60	98.75	177.48
2	Net Profit/(loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	1.93	2.70	33.23	4.63	33.09	1.75
3	Net Profit/(loss) for the period before Tax, (after Exceptional and/or Extraordinary Items)	1.93	2.70	33.23	4.63	33.09	1.75
4	Net Profit/(loss) for the period after Tax, (after Exceptional and/or Extraordinary items)	2.03	2.81	34.48	4.84	34.46	3.32
5	Total Comprehensive Income for the period (Comprising profit/ (loss) for the period (after Tax) and other Comprehensive Income (after Tax))	2.03	2.81	34.48	4.84	34.46	3.32
6	Equity Share Capital	500.29	500.29	500.29	500.29	500.29	500.29
7	Reserve (Excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	-	-			-
8	Earnings Per Equity Share (of Rs.10 each)						
	1. Basic	0.04	0.06	0.69	0.10	0.69	0.07
	2. Diluted	0.04	0.06	0.69	0.10	0.69	0.07

- The above results for the quarter ended September 30, 2024 have been reviewed by the Statutory Auditors of the Compan
- The Company is engaged primarily in the trading business and accordingly there are no separate reportable segments as per Ind AS 108 dealin-
- The company has not received any shareholder / investors complaints during the Quarter ended June 30, 2024

For KIRAN PRINT-PACK LIMITED

DATE: 14/11/2024 Karan Mohta (Director) PLACE: MUMBA DIN 02138590

MANGLAM GLOBAL CORPORATIONS LIMITED

(Formerly known as KSHITIJ INVESTMENTS LIMITED)

Registered Office: Office No. 111, Ground Floor, Amrit Diamond Trade Center, Opera House, Opp. Panchratna, Charni Road, Mumbai – 400004. CIN-L10613MH1979PLC021315 Corporate Office: Mangalwara Bazaar, Next to Agrawal Readymade Stores, Pipariya (M.P) – 461775 Mobile No.: +91-9340315471 e-mail: ksh.inv.ltd@gmail.com Website: https://www.kiltd.in

	EXTRACT OF STANDALONE UNAUITED FINANCIAL RESULTS FOR									
\perp	THE QI	MBER 30, 202	4	(Rs. in Lakhs)						
Sr. No.	PARTICULARS	Quarter ended 30-09-2024 Unaudited	Quarter ended 30-06-2024 Unaudited		current period ended 30-09-2024	previous year ended	Year ended 31-03-2024 Audited			
1	Total Income from operation (net)	191.23	116.39	124.51	307.62	124.51	226.29			
2	Net Profit /(Loss) after taxes, minority interest and share of profit/loss of associates	-1169.7	-538.05	-1141.02	-1707.75	-1878.15	-2,156.60			
3	Total Comprehensive Income	-1169.7	-538.05	-1141.02	-1707.75	-1878.15	-2,156.60			
4	Paid up Share Capital (Face Value of Rs. 10/- each fully paid up)	31524	31524	6294	31524	6294	31,524.00			
5	Earing Per Share (before extraordinary items) (of Rs.10/- each) Basic and Diluted	-0.371	-0.171	-1.813	-0.542	-2.984	-0.684			
6	Earing Per Share (before extraordinary items) (of Rs.10/- each) Basic and Diluted	-0.371	-0.171	-1.813	-0.542	-2.984	-0.684			

a) The above is an extract of the detailed format of the Unaudited Financial Results for the Quarter and haf yea ended 30th September, 2024 filed with the stock exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulation, 2015. The full format of Unaudited Financial Result for the quarter ended 30th September, 2024 are available on the stock exchange website (www.bseindia.com) and

For MANGLAM GLOBAL CORPORATIONS LIMITED (Formerly known as Kshitij Investments Limited)

Place: Mumbai Date: 13th November, 2024 Rahul Agrawal DIN: 06532413

VENTURA GUARANTY LIMITED Regd Office: 'I-Think Techno Campus', B-Wing, 8th Floor, Pokhran Road No. 2, Off Eastern Express Highway Thane (West) - 400607; Website: https://venturaguaranty.com; E-Mail: investors.vgl@ventura1.com CIN: L65100MH1984PLC034106

EXTRACT OF STANDALONE & CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS
FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED 30.09.2024

		STANDALONE			CONSOLIDATED		
Sr. No.	PARTICULARS	Quarter ended 30.09.2024 (Unaudited)	Half Year ended 30.09.2024 (Unaudited)	Quarter ended 30.09.2023 (Unaudited)	Quarter ended 30.09.2024 (Unaudited)	Half Year ended 30.09.2024 (Unaudited)	Quarter ended 30.09.2023 (Unaudited)
1	Total Income from operations Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or	9.89	20.16	4.13	7,817.47	15,285.56	11,482.32
3	Extraordinary items) Net Profit / (Loss) before Tax (after	12.26	8.58	142.85	2,192.90	4,825.94	4,013.89
	Exceptional and/or Extraordinary items)	12.26	8.58	142.85	2,192.90	4,825.94	4,013.89
5	Net Profit / (Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items) Total Comprehensive Income for the period Comprising Profit/Loss for the	12.26	8.58	142.85	1,633.66	3,566.62	3,077.21
6 7 8	period (after tax) and Other Comprehensive Income (after tax) Equity Share Capital Reserves(excluding revaluation reserves) Earnings per Share (of Rs. 10/-each) (before extraordinary items) (for	12.26 319.48	8.58 319.48	142.85 319.48	1,606.84 319.48	3,512.99 319.48	3,071.69 319.48
	continuing and discontinued operations) 1. Basic : 2. Diluted :	0.38 0.38	0.27 0.27	4.47 4.47	45.19 45.19	98.59 98.59	
No	tes:						

The above standalone and consolidated financial results for the quarter and Half year ended Sept 30, 2024 have been reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors of the company at its meeting held on November 13, 2024. The statutory auditors have issued audit report for the limited review purposes with unmodified opinion on the consolidated financial results for the quarter and half

year ended September 30, 2024 respectively.

These standalone and consolidated financial results have been prepared in accordance with the recognition and measurement principles laid down in Indian Accounting standards prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with the relevant rules issued there under and the other accounting principles generally accepted in India and in accordance with the requirements of Regulation 33 of the SEBI (Listing

Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015, as amended.

The following Subsidiaries have been considered for the purpose of preparing Consolidated Financials Results as per Ind AS 110 on "Consolidated Financial State

Extent of holding as on Relationship 30th September 2024 Ventura Securities Limited Ventura Allied Services Private Limited Subsidiary Step down Subsidiary Ventura Commodities Limited
Step down Subsidiary
88.29%
The Board of Directors of Ventura Securities Limited (Subsidiary Company) and Ventura Allied Services
Private Limited (Step Down Subsidiary) in their respective Board Meetings held on 30th May 2023 have

proposed & approved a Scheme of Arrangement for merger of the Step Down Subsidiary into the Subsidiary Company. Accordingly, the company has made an application for the said merger to Regulatory Authorities and is awaiting their approvals.

The Board of Directors of Ventura Guaranty Limited and Kashmira Investment And Leasing Private Limited in their Board Meetings held on 29th June 2024 & 29th June 2024 respectively have proposed & approved a

Scheme of Arrangement for merger. Accordingly, the company has made an application for the said merger to Regulatory Authorities and is awaiting their approvals. Previous periods figures have been regrouped/reclassified wherever necessar

FOR VENTURA GUARANTY LIMITED

Sd/-HEMANT MAJETHIA

WHOLE - TIME DIRECTOR DIN: 00400473 Place: Thane Date: 15/11/2024

कष्टकरी व श्मजीवी वर्गासाठी कल्याणकारी योजना राबविणार- तुषार भारतीय

NOTICE IS HEREBY GIVEN TO THE PUBLIC AT LARGE that my client intends

to purchase flat no.41 in The Tardeo Cour Cooperative Housing Society Limited ,4th Floor, Tardeo, Mumbai 400007 from its

owner Shri.Keki Dorab Chotia, residing in

the said flat. Any entity/person having o claiming any right, title, claim, benefit

demand or interest etc with respect to the said property or having any objection to the same should inform the undersigned

at the address mentioned hereinbelow in

vriting within 10 days (ten days)from the

date of publication of this notice failing which it shall be presumed that no

adverse right, title, interest, claim, share

or demand of any nature whatsoever exists in or upon or in respect of the said

Advocate
C/o Western Press Private Limited

Email:mbslegal1991@gmail.com

Marg, Fort, Mumbai 400001 Cell No: 8483981579

Bombay Mutual Chambers Unit No.17, First Floor Ambalal Doshi

Manoi Shukla

अमरावती, दि.१४ : कष्टकरी व श्यमजीवी वगचि प्रश्न व समस्यांची मला जाणीव आहे.त्यांच्या या प्रश्नांच्या सोडवणकीकरीता मी सदैव कटीबद्ध असून या घटकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत असून पुढेही हा लढा सुरूच राहणार असल्याचे मत आपला निवडणुकीचा जाहीरनामा प्रसिद्ध करतांना व्यक्त केले. बडनेरा मतदार संघातून तुषार भारतीय यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे.त्यांच्या प्रचाराचा झंझावात मतदारसंघातील प्रत्येक भागात पोहोचत आहे.आज त्यांनी आपला जाहीरनामा पत्रकार परिषद घेत प्रसिद्ध केला.बडनेरा शहरातील समस्या गेल्या अनेक वर्षांपासून जैसे थेच आहेत. कष्टकरी व श्मजीवी वर्गासाठी मुलभूत सुविधांचा देखील वानवा असल्याचे भारतीय यांनी सांगितले. जाहीरनामा मधील महत्वाचे मुद्धे ग्रामीण भागात शेती विकासाकरिता पांदण रस्ते अत्यंत महत्वाचा मुद्धा आहे. शक्य तिथे पांदण रस्ते निर्माण करणे यामधून शेतकन्यांना दिलासा प्रत्येक पंचायत समितीला किमान एक सभागृहाची निर्मिती करणे ज्यामुळे ग्रामीण भागात सांस्कृतिक संवर्धन होईल. बचत गटाच्या उत्पादनांच्या योग्य मार्केटिंग साठी बचत गट मील ग्रामीण अथवा शहरी भागात निर्माण करणे. यामुळे बचत गट अधिक सक्षम होतील. क्षेत्रातील विविध मंडळांकरिता अद्ययावत अभ्यासिका निर्माण करणे, ज्याचा उपयोग तरुणांकरिता होईल, सोबतच स्पर्धा परीक्षा तयारी करिता वाचनालय निर्माण करणे तालुका स्थानावर अद्यायावत क्रीडा केंद्राची व क्रीडा संकुलाची निर्मिती. रनिंग ट्रॅक ची निर्मिती. या क्रीडा केंद्रातून नागरिकांना व रपर्धा परीक्षा मध्ये भाग घेणाऱ्यायुवकांना तयारीची संधी मिळेल. पाणीपुरवठा सुलभ करणे. पाणीपुरवतधाच्या विविध योजना आणून जुन्या वाहिन्यांचा आढावा घेऊन योजना कार्यान्वित करणे. ग्रामीण शहरी भाग जोडण्याकरिता आध्निक बस सेवा निर्माण करणे व विस्तारित करणे

्र अंतरिम अर्थ कंपनी याचिका क्रमांव	न्यायाधिकरण मंडळ-IV, मुंबई येथे ग्रं क्रमांक १५१५/२०२४ १ (१८) १०२९ / (MB) / २०२२ मधील १०१४ च्या आदेशानुसार सध्या लिक्किडेशन प्रक्रियेत)
अमित विजय कारिया रीतेश शाह आणि इतर प्रकरण पिरामल कॅपिटल अँड हार्जिसंग फायनान्स लिमि राईट डेव्हलपर्स ग्रायव्हेट लिमिटेड	अर्जन विरुद्ध प्रतिया
चंद्रशेखर बाळाजी पार्ट प्रतिवादी क्र. २ कॉपीरेट कर्जदाराचे निलंबित संचालक राहणार, तिसरा मजला, कृष्णा भवन, प्लॉट क्र. ६७, नेहरू रोड, बिले पार्ले पूर्व, मुंबई – ४०००५७ ४०००५७ fitesh@rite.in	प्रतीक शांतिलाल जियानी प्रतियादी फ्र. ३ कॉपोरेट कर्जदाराचे निलंबित संचालक राहणार, तिसरा मजला, कृष्णा भवन, प्लॉट क्र. ६७, नेहरू रोड, बिले पार्ल पूर्व, मुंबई – ४०००५७ ritevashodanandrealtors@gmail.com

दिवाळखोरी संहिता, २०१६ च्या कलम ६० (५) अंतर्गत, मा. राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण, मंडळ क्र , मुंबई येथे दाखल केला आहे. सदर अंतर्वादिक अर्ज क्रमांक १५१५/२०२४ वरील शेवटची सुनावणी १२ नोव्हेंब ।पणास निर्देश दिले जातात की, आपण पुढील सुनावणीच्या तारखेस मा. खंडपीठासमोर वैयक्तिक किंवा आपल

विकलामार्फत हजर राहावे. जर आपण हजर राहिला नाही. तर ह प्रकरण आपल्याविरुद्ध एकतर्फी निकालाने निकाली समापक, मेसर्स राईट डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड नोंदणी क्रमांक: IBBI / IPA-००२/IP-N0१२२५/२०२२ २०२३/४४३२ एएफए वैधता : ३१.१२.२०२५

जाहीर सूचना

विसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येते की, माझे अशिल **श्रीमती साधना शामसुंदर सामंत** या अनुसूचि गलमत्तेच्या एकमेव मालक आहेत

नाझे अशिल असे घोषित करतो की, तिचे वडील दिवंगत जगन्नाथ दत्तात्रय लाड हे फ्लॅट क्र.७०१, मूळतः ९० चौरस फूट कार्पेट क्षेत्रफळ १०८० चौ. फूट. बिल्ट अप एरियाच्या समतुल्य १००.३३ चौ. मीटरच्या समतुल्य बिल्ट अप क्षेत्र, ७ व्या मजल्यावर, फाल्गुनी को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी लि.च्या अरिहंत एन्क्लेव्ह . म्हणून ज्ञात इमारतीत, प्लॉट नं.३ आणि ४, चक्रवर्ती अशोक मेन रोड, अशोक नगर, कांदिवली (पूर्व), मुंबई ४०० ९०९ चे एकमेव मालक होते, येथे लिहिलेल्या अनुसूचीत अधिक विशेषतः वर्णन केले आहे (यापुढे सर् मळ फ्लॅट म्हणन संदर्भित केला जाईल).

असे की, सदर श्री, जगन्नाथ दत्तात्रय लाड यांचे दि.१६.०४,२०१९ रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात त्या पुत्र १) श्री दत्तात्रयजगन्नाथ लाड, २) श्री. पुष्करराज जगन्नाथ लाड, त्याच्या विवाहित मुली ३) सौ. संगीत ल्हाद गाड, ४) सौ. शुती शरद नमुना, ५) श्रीमती माधुरी महादेव वलंजू आणि ६) श्रीमती साधना शामसुंव सामंत म्हणजेच माझे अशिल त्यांचे एकमेव कायदेशीर वारस आणि उत्तराधिकारी आहेत. असे की, संव थ्रीमती नीती जगन्नाथ लाड, श्री. जगन्नाथ दत्तात्रय लाड यांचे दि.०२.०७.१९९३ रोजी निधन झाले.

१७ जानेवारी २०२० च्या नोंदणीकत डीड ऑफ रिलीजद्वारे. सदर १) श्री. दत्तात्रय जगन्नाथ लाड आणि ३ श्रीमती माधुरी महादेव वलंजू यांनी एकत्रितपणे त्यांचा २/६ वा अविभाजित हिस्सा, हक्क, शीर्षक, व्याज, लाग इ. मूळ फ्लॅंटमधील दिवंगत थ्री. जगन्नाथ दत्तात्रय लाड यांच्या १००% अविभाजित शेअरमध्ये जाहीर केले आहेत .सौ. साधना सामंत यांच्या नावे म्हणजेच माझे अशिल.

२) सौ. शती शरद नमना आणि ३) श्रीमती संगीता प्रल्हाद गड यांनी त्यांचा ३/६ वा अविभाजित हिस्सा, हक्क शीर्षक, व्याज, लाभ इत्यादी दिवंगत श्री. दत्तात्रय जगन्नाथ लाड यांचे १००% अविभाजित शेअर्समध्ये मूळ म्लॅटमध्ये श्रीमती साधना शामसुंदर सामंत यांच्या नावे, म्हणजेच माझे अशिल.

माझे अशिल पुढे घोषित करतो की, वरील संदर्भित मूळ फ्लॅट क्र.७०१ दोन फ्लॅटमध्ये विभागले/विभाजीत केल गेले ३८५ चौरस फूट चर्टई क्षेत्रफळ म्हणजे अनुसूचित मालमत्ता आणि २८ जानेवारी, २०२० च्या सप्लिमेंट डीड/डीड ऑफ रेंक्टिफिकेशन द्वारे ५१५ चौरस फेट चटई क्षेत्रफळ मोजणारे फ्लॅट क्र.७०१अ. फाल्गुनी को ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि., मे. केडीएस डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड आणि सौ. साधना शामसुंद

प्रामंत म्हणजेच माझे अशिल जर कोणा व्यक्तिस सदर खालील अनुसुचीत सदर मालमत्ता किंवा भागावर वारसाहक्क, विक्री, अदलाबदल मुक्तता, भाडेपट्टा, मालकीहक, ताबा, जप्ती, लिस पेन्डन्स, तारण, भागिदारी, अधिभार, बक्षीस किंवा अन्य इतर प्रकारे कोणत्याही स्वरूपाचा कोणताही अधिकार, हक्क, मागणी किंवा दावा असल्यास त्यांनी सदर सचन प्रकाशना पासून **१४ (चौदा)** दिवसांच्या आत खालील स्वाक्षरीकर्ताकडे सर्व पृष्ठयर्थ दस्तावेजांच्या प्रतींसह nळवावे. अन्येथा अशो व्यक्ती/संघटना/संस्था यांचे असे दावे असल्यास ते सोडून[े] दिले आहेत असे समजण्या येर्दल आणि ते माद्या अशिलांवर बंधनकारक अमणार नाहीत आणि मर्व अधिभारापामन मक्त व स्पष्ट बाजारभार

असलेल्या सदर अनुसुचीत मालमत्तेच्या अधिकाराच्या आधारावर माझे अशील व्यवहार सुरू करतील.

मालमत्तेची अनुसुची फ्लॅट क्र.७०१, मोजमाप क्षेत्र ३८५ चौ.फूट कार्पेट क्षेत्रफळ, ७ व्या मजल्यावर, फाल्गुनी सहकारी गृहनिर्माण संस्था लि. च्या अरिहंत एन्क्लेव्ह म्हणून ज्ञात इमारतीत, प्लॉट क्र.३ व ४, चक्रवर्ती अशोक मेन रोड, अशोक भाग व खंडावर बांधकामित, गाव: वाधवण, तालुका : बोरिवली, एम.एस.डी. आज दिनांकीत १४ नोव्हेंबर २०२४

> सही/ आर. जे. चोथानी - वकील डी-१०४, अंबिका दर्शन, सी.पी.रोड, कांदिवली (पूर्व), मुंबई-४००१०१

PRATIK PANELS LIMITED CIN No: L17100MH1989PLC317374

Regd Office: Gala No. C-2 (H. No. 366/8-2), Gr. Floor, Gurudev Complex, Behind Deep Hotel, Sonals Village Bhiwandi Thane- 421302. Email: ID-pplby8@gmail.com Website: www.pratikpanels.com

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30™ SEPTEMBER, 2024.

Particulars	Quarter ended 30-09-2024	Six Months ended 30-09-2024	Quarter ended 30-09-2023
Total Income from Operations (net)	101.33	184.51	0
Net Profit / (Loss) from ordinary activities before tax	5.04	9.63	-8.24
Net Profit / (Loss) for the period after tax (after Extraordinary items)	5.04	9.63	-8.24
Equity Share Capital	638.99	638.99	638.99
Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of Previous Year)			
Earnings Per Share (EPS) (before Extraordinary items) (of Rs. 10/- each)			
(a) Basic	0.01	0.02	-0.02
(b) Diluted	0.01	0.02	-0.02
Earnings Per Share (EPS) (after Extraordinary items) (of Rs. 10/- each)			
(a) Basic	0.01	0.02	-0.02
(b) Diluted	0.01	0.02	-0.02
Note: The above is an extract of the detailed format of	Quarterly Fir	nancial Results f	iled with the

Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchange website: www.bseindia.com

The above results were reviewed by Audit Committee and then approved by the Board of Directors in their meeting held on 14 November 2024. The Statutory auditors have completed the Limited Review for the quarter ended 30° September 2024 and also for all comparatives periods resented in these results. For Pratik Panels Limited

Date: 14th November, 2024 Devyani Mishra (Director) Din No:00731043 Place: Thane

मंगलम ग्लोबल कॉर्पोरेशन्स लिमिटेड

(पूर्वी क्षितिज इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेड म्हणून ओळखले जाणारे) **नोंदणीकृत कार्यालय**: कार्यालय क्रमांक १११, तळमजला, अमृत डायमंड ट्रेड सेंटर, ऑपेरा हाऊस, समोर. पंचरल, चर्नी रोड, मुंबई - ४००००४ कॉर्पोरेट ऑफिस: मंगळवारा बाजार, अग्रवाल रेडीमेड स्टोअर्सच्या पुढे, पिपरिया (एमपी) - ४६१७७५ मोबाईल क्रमांक: +९१-९३४०३१५४७१ ई-मेल: ksh.inv.ltd@gmail.com वेबसाइट: https://www.kiltd.in CIN-L10613MH1979PLC021315

l	३० सप्टेंबर, २०२४ रोजी सं	पलेल्या तिमाही व	व सहामाहीकरीत	। एकत्रीत अलेख	ापरिक्षीत वित्तीय	निष्कर्षाचा अहव	गल (रू. लाखात)
अ. क्र.	तपशिल	संपलेली तिमाही ३०-०९-२०२४ (अलेखापरिक्षीत)	संपलेली तिमाही ३०-०६-२०२४ (अलेखापरिक्षीत)	संपलेली तिमाही ३०-०९-२०२३ (अलेखापरिक्षीत)	संपलेली सध्याचा कालावधीसाठी ३०-०९-२०२४ (अलेखापरिक्षीत)		संपलेली वर्ष ३१-०३-२०२४ (लेखापरिक्षीत)
१	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	१९१.२३	११६.३९	१२४.५१	३०७.६२	१२४.५१	२२६.२९
2	कर पूर्वीच्या कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा)अल्पसंख्याक व्याज आणि नफा/तोट्यातील भागीदारांचा हिस्सा	-११६९.७	–५३८.૦५	-११४१.०२	<i>–</i> १७०७.७५	-१८७८.१५	-२,१५६.६०
3	एकूण सर्वसमावेशक उत्पन्न	-११६९.७	-५३८.०५	-११४१.०२	-१७०७.७५	-१८७८.१५	-२,१५६.६०
8	समभाग भांडवल (पूर्ण भरलेले मुख्य मूल्य रु.१०/- प्रत्येक)	३ १५२४	३ १५२४	६२९४	३१५२४	६२९४	३१,५२४.००
ч	उत्पन्न प्रतिभाग(दर्शनीमूल्य रु.१०/- प्रत्येकी) (चालू आणि खंडित कार्यचलनासाठी) - मूळ आणि सैमिकृत	-०.३७१	-०.१७१	-१.८१३	-0.487	-2.9८४	-०.६८४
દ	उत्पन्न प्रतिभाग(दर्शनीमूल्य रु.१०/- प्रत्येकी) (चालू आणि खंडित कार्यचलनासाठी) - मूळ आणि सैमिकृत	-०.३७१	-०.१७ १	-१.८१३	-0.487	-२.९८४	-०.६८४

नोटीस: वरील सेबी (सूचीबद्ध आणि इतर प्रकटीकरण आवश्यकता) नियमन, २०१५ च्या नियमन ३३ अंतर्गत स्टॉक एक्स्चेंजमध्ये ३० सप्टेंब २०२४ रोजी संपलेल्या तिमाही आणि सहामाही साठीच्या अलेखापरिक्षीत आर्थिक निकालांच्या तपशीलवार स्वरूपाचा उतारा आहे. आर्थिव निकालाचे संपर्ण स्वरूप ३० सप्टेंबर २०२४ रोजी संपलेली तिमाही आणि सहामाही अलेखापरिक्षीत आर्थिक निकालांच्या तपशीलवार

तारा स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाइटवर (www.bseindia.com) आणि कंपनीच्या वेबसाइटवर (www.kiltd.in) उपलब्ध आहे मंगलम ग्लोबल कॉर्पोरेशन्स लिमिटेडसाठी (पूर्वी क्षितिज इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेड म्हणून ओळखले जाणारे सही/

	राहुल अग्रवाल
ठेकाण: मुंबई	संचालक
हेनांक · 93 नोत्हेंबर २०२४	द्वीआयामः ०६५३२४१३

RİCL

Royal India Corporation Limited

CIN: L45400MH1984PLC032274 3501, Floor 35, Vertu Tower, Katrak Road, Wadala Market, Five Gardens, Mumbai - 400031

Tel: 022-46001922 E-mail: info@ricl.in Website: ricl.in Extract of Standalone Unaudited Financial Results for the Quarter and Half-Year Ended 30th September, 2024

					(Rs. in lakh	s, except earning	s per share data
Sr. No.	Particulars		Quarter Ended		Half Yea	Previous year ended	
		30.09.2024 (Unaudited)	30.06.2024 (Unaudited)	30.09.2023 (Unaudited)	30.09.2024 (Unaudited)	30.09.2023 (Unaudited)	31.03.2024 (Audited)
1.	Total income from Operations	8,020.98	1,159.91	630.40	9,180.89	1980.33	2,714.90
2.	Net Profit/ Loss before tax and exceptional items	21.26	(37.58)	(155.80)	(16.32)	(190.35)	(905.81)
3.	Net Profit/ Loss before tax after exceptional items	21.26	(37.58)	(155.80)	(16.32)	(190.35)	(905.81)
4.	Net Profit/Loss after Tax	21.26	(37.58)	(155.80)	(16.32)	(190.35)	(824.38)
5.	Total comprehensive income for the period [comprising profit for the period (after Tax)and other comprehensive income (after tax)]	21.26	(37.58)	(155.80)	(16.32)	(190.35)	(824.38)
6.	Paid-up equity share capital (Face value of Rs. 10/— each)	10,947.00	10,947.00	2308.00	10,947.00	2308.00	2308.00
7.	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	-	-	(4,508.14)	(3,857.79)	(4,491.82)
8.	Earnings per share of Face Value of Rs. 10/- each						
	(a) Basic	0.02	(0.03)	(0.68)	(0.01)	(0.82)	(3.57)
	(b) Diluted	0.02	(0.03)	(0.68)	(0.01)	(0.82)	(3.57)

1) The above is an extract of the detailed format of unaudited Financial Results for the quarter and half-year ended 30th September, 2024 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015 approved by the Audit Committee and Board of Directors at their meeting held on 14th November, 2024 and the same was subjected to "Limited Review" by the Statutory Auditors of the Company.

The full format of the Unaudited Financial Results is available on the websites of the Stock Exchange www.bseindia.com and the Company o

For Royal India Corporation Limited

Mr. Nitin Gujral (Managing Director) DIN: 08184605

बालगोपाल कमर्शियल लिमिटेड

सीआयएन: एल५११०९एमएच१९८२पीएलसी३६८६१०

फ्लॅट क्र.बी-००२, ड्रिमॅक्स वेगा, उपाध्याय कंपाऊंड, पम्प हाऊस, जिजामाता रोड, अंधेरी (पु.), मुंबई-४०००९३. ३० सप्टेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता अलेखापरिक्षित एकमेव व एकत्रित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

(रक्कम रु. हज							रु. हजारात)					
		एक मे व					एक त्रित					
तपशील	संपले ली तिमाही	संपले ली तिमाही	संपले ली तिमाही	संपले ले अर्ध वर्ष	संपले ले अर्ध वर्ष	संपलेले वर्ष	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपले ली तिमाही	संपले ले अर्ध वर्ष	संपले ले अर्ध वर्ष	संपले ले वर्ष
	30.09.78	३०.०६.२४	३०.०६.२३	३०.०९.२४	३०.०९.२३					30.09.28	३०.०९.२३	39.03.78
	अले खापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	अले खापरिक्षित	अले खापरिक्षित	अले खापरिक्षित	अले खापरिक्षित	अले खापरिक्षित	लेखापरिक्षित
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	८२६५३.८२	४७३९०.०१	८७७९४.१९	१३००४३.८३	११८५५७.२८	२८८३७१.३८	८२६५३.८२	-	-	१३००४३.८३	-	-
कालावधीकरिता निव्वळ नफा (कर, अपवादात्मक बाब आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	८०१५९.२०	४५१९९.०३	४१४७५.४६	१२५३५८.२३	६२४३४.६ ५	१४१४६३.८६	<i>و</i> ۶.۷وروی	-	-	१२५२७३.३0	-	-
करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक बाब आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	८०१५९.२०	४५१९९.०३	४१४७५.४६	१२५३५८.२३	६२४३४.६ ५	१४१४६३.८६	eF.8000S	-	-	१२५२७३.३०	-	-
क्रानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	७१०२९.७०	३८७७९.३५	४११३५.३०	१०९८०९.०६	५७१८७.६६	१३१६६३.२४	50.88800	-	-	१०९७२४.१३	-	-
कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वंकष नफा/(तोटा) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	७१०२९.७०	३८७७९.३५	¥ ११३५. ३0	१०९८०९.०६	५७१८७.६६	१३१६६३.२४	Sel.8880e	-	-	१०९७२४.१३	-	-
समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.१० प्रती)	१६५१००.००	१६५१००.००	१६५१००.००	१६५१००.००	१६५१००.००	१६५१००.००	१६५१००.००	-	-	१६५१००.००	-	-
राखीव (पुनर्मूल्यांकित राखीव वगळून) मागील वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंद पत्रकात दिल्याप्रमाणे)	-	-	-	-	-	१२०६६३.६६)	-	-	-	-	-	-
उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/-प्रत्येकी) (वार्षिकीकरण नाही) (अखंडीत व खंडीत कार्यचलनाकारेता)												
ы. मू ळ	8.30	7.34	7.89	६.६५	₹.४६	૭.૬૭	V.\$0	-	-	६.६५	-	-
ब. सौमिकृत	¥.\$0	7.34	7.89	६.६५	₹.४६	७.९७	V.\$0	-	-	६.६५	-	-

. सेबी (लिस्टिंग ऑण्ड अद्र डिस्क्लोजर रिक्रायर्मेट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह साद्र करण्यात आलेली त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या बीएसई वेबसाईटवर व कंपनीच्या www.bcommercial.org वेबसाईटवर उपलब्ध आहे.

. कंपनीच्या लेखासमितीने पुनर्विलोकन निष्कर्षाचे केले आहे आणि १३ नोव्हेंबर, २०२४ रोजी झालेल्या संचालक मंडळाने मान्य करून नोंदपटावर घेतले.

टिप:

ठिकाण: मुंबई

दिनांक: १३.११.२०२४

२. ३० जून, २०२४ पर्यंत कंपनीची उपकंपनी नव्हती आणि तद्नुसार त्रैमासिक आणि ३० जून, २०२४ पर्यंत मागील वर्षाकरिता निष्कर्ष लागू नव्हते. कंपनीने दिनांक ९ ऑगस्ट, २०२४ रोजी उपकंपनी प्राप्त केली होती आणि तद्नुसार ३० सप्टेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता मुल्य हे एकत्रित वित्तीय निष्कर्षात दर्शविण्यात आले

> बालगोपाल कमर्शियल लिमिटेडकरिता विजय लालताप्रसाद यादव व्यवस्थापकीय संचालव

> > डीआयएन:०२९०४३७

प्रपन्न सी - १

(उमेदवाराने वृत्तपत्रे व दूरदर्शन यामध्ये प्रसिध्द करण्यासाठी)

ाननीय सर्वोच्च न्यायालयाने २०११ ची रीट विनंती याचिका (दिवाणी) कमांक ५३६ (पब्लिक इंटरेस्ट फाउंडेशन आणि इतर विरुध्द युनियन ऑफ इंडिया व इतर) या प्रकरणी

उमेदवाराचे नाव व पत्ता ः श्री. धर्मेन्द्रनाथ ठाकुर

७१, ममता महाल, रॉयल पाल्म इस्टेट, आरे कॉलनी, गोरेगाव (ईस्ट), मुंबई-६५ स्वतंत्र

निवडणुकीचे नाव महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ मतरार संघाचे नाव ः १५८ जोगेश्र्वरी (ईस्ट), विधानसभा मतदार संघ

मी, श्री. धर्मेन्द्रनाथ ठाकुर वर नमूद केलेल्या निवडणुकीचा उमेदवार असून माझ्या फौजदारी पूर्व चरित्राबद्दलचा पुढील तपशील जनतेच्या माहितीसाठी घोषित करीत आहेः-(अ) प्रलंबित फौजदारी प्रकरण

	(अ)	संबंधित पोलीस ठाण्याचे नाव व पत्ता यासह प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) क्रमांक	आरे पोल्लीस ठाणे, गोरेगाव (पुर्व)	एफआयआर ११३/२०१९ ९२/२०१९	लागू नाही
ı	(ब)	न्यायालयाच्या नावासह खटला क्रमांक	बोरीवली कोर्ट	लागू नाही	लागू नाही
l	(क)	अंतर्भूत असलेल्या संबधित अधिनियमांच्या सहितेचे कलम (कलमे) (कलम क्रमांक द्यावा, उदा. भारतीय दंड सहितेचे कलम (इत्यादी)	४२०,४०६,४०९, ३४	लागू नाही	लागू नाही
ı	(ड)	अपराधीचे सक्षिप्त वर्णन	व्यवसायीक मतभेद	लागू नाही	लागू नाही
ı	(ई)	दोषारोप ठेवण्यात आले आहेत किंवा कसे (होय अथवा नाही ते नमूद करा)	केस चालू आहे	लागू नाही	लागू नाही
	(फ)	जर वरील ई चे उत्तर होय असेल तर ज्या दिनांकास दोषारोप ठेवण्यात आलेला आहे तो दिनांक	केस चालू आहे	लागू नाही	लागू नाही
l	(ग)	कार्यवाहीच्या विरोधात कोणतेही अपील/पुनरिक्षण अर्ज दाखल करण्यात आला आहे किंवा कसे (होय अथवा नाही ते नमुद करा.)	नाही	लागू नाही	लागू नाही

श्री. धर्मेन्द्रनाथ ठाक

SOBHAGYA MERCANTILE LIMITED

CIN NO: L45100MH1983PLC031671

Regd. Office: B-61, Floor 6, Plot No. 210, B Wing, Mittal Tower, Free Press Journal Marg, Nariman Point, Mumbai MH 400021 IN. Tel no:022-22882125, Email Id: sobhagyamercantile9@gmail.com Website:www.sobhagyaltd.com Extract of Unaudited Standalone Financial Results for the Quarter and Half Year ended on 30th September, 2024

(Rs. In Lakh except EPS)

Sr.		Quarter ended			Half Yea	Year ended	
No.	Particulars	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
╙		30.09.2024	30.06.2024	30.09.2023		30.09.2023	31.03.2024
1	Total Income from Operations	2,911.03	2,639.53	2,357.52	5,550.56	5,992.03	12,010.61
2	Net Profit / (Loss) for the period						
ı	(before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	382.83	293.97	279.14	676.81	728.98	1,572.86
3	Net Profit / (Loss) for the period before tax						
ı	(after Exceptional and/or Extraordinary items)	382.83	293.97	279.14	676.81	728.98	1,572.86
4	Net Profit / (Loss) for the period after tax						
ı	(after Exceptional and/or Extraordinary items)	210.80	219.98	208.88	430.79	545.50	1,158.27
5	Total Comprehensive Income for the period						
ı	[Comprising Profit / (Loss) for the period (after tax)						
ı	and Other Comprehensive Income (after tax)]	208.51	226.03	209.53	434.55	546.80	1,161.63
6	Paid up Equity Share Capital	840.00	840.00	24.00	840.00	24.00	24.00
7	Reserves (excluding Revaluation Reserve)						
ı	as per balance sheet	6,022.79	5,819.53	4,081.08	6,022.79	4,081.08	4,695.91
8	Earnings Per Share (of ₹ 10/- each)**						
ı	(for continuing and discontinued operations) -						
l	1. Basic:	2.48	2.69	87.31	5.17	227.83	484.01
l	2. Diluted:	2.48	2.69	87.31	5.17	227.83	484.01
	lan.						

The above is an extract of the detailed format of Unaudited Standalone Financial Results for the Quarter and Half Year ended on 30th September, 2024 filed with the Stock Exchange(s) under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the said Results are available on the websites of the Stock Exchange(s (www.bseindia.com) and the Company's website. (www.sobhagyaltd.com)

The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held o November 13, 2024.

For and on behalf of the Board of Directors of Sobhagya Mercantile Limited

Shrikant Bhangdiya **Managing Director** DIN: 02628216



Date: 13th November, 2024

Place: Nagpu

CHOKSI IMAGING LIMITED Regd. Off.: 163/164, Choksi Bhuvan, Nehru Road, Vile Parle (E), Mumbai -400057

Tel: 9821669911 Email: imaging@choksiworld.com Website: www.choksiworld.com CIN: L24294MH1992PLC388063.

EXTRACT OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED 30TH SEPTEMBER, 2024 (Rs. in Lakhs except for EPS) Six Months Ended Year ended Quarter ended 30.09.2024 30.09.2023 31.03.24 Particulars 30.09.24 30.06.24 30.09.23 Unaudited Unaudited Unaudited Audited 589.89 155.40 72.34 745.29 150.17 230.43 Total income from operations(net Net Profit / (Loss) for the period (Before Tax Exceptional and/or Extraordinary items) 48.49 42.84 -46.99 91.33 -50.09 -97.47 Net Profit / (Loss) for the period before tax after Exceptional and/or Extraordinary items) 24.02 -46.76 59.76 -49.64 35.75 -45.68 Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/ (Loss) for the period after tax) and Other Comprehensive Income (after tax)] 24.01 35.74 -46.77 59.75 -49.65 -45.70 Paid up Equity Share Capital (Face Value of Rs.10/- each) 390.00 390.00 390 390.00 390.00 390.00 Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the "Audited Balance Sheet 1,115.96 of previous year Earnings Per share (before extraordinary items of Rs. 10/- each) Basic & Diluted 1.53 Earnings Per share (after extraordinary item 0.62 0.92 -1.27 -1.17 (of Rs. 10/- each) Basic & Diluted

. The Co as per Ind AS 108 "Operating Segments".

2. The Audit Committee has reviewed these results and the Board of Directors have approved the above results at their meeting held on 14/11/2024

3. The figures for the corresponding previous period have been regrouped / reclassified wherever considered necessary to confirm to the figures presented in the current period.

Date: 14th November 2024

Sd/-Whole Time Director & CFO (DIN 07151509)



Notes:

क्रिधन इन्फ्रा लिमिटेड

. गोंदणीकृत कार्यालय : २०३, जोशी चेंबर्स, अहमदाबाद स्टीट कर्नाक बंदर, मस्जीद (पूर्व), मुंबई - ४०० ००९.

दि. ३०.०९.२०२४ रोजी संपलेली तिमाही व सहामाहीकरिताच्या अलेखापरीक्षित

स्थायी व एकत्रित वित्तीय निष्कर्षांचा अहवाल (रु. लाखांत) एकत्रित तिमाहीअखेर सहामाहीअखेर सहामाहीअखेर तिमाहीअखेर सहामाहीअखेर सहामाहीअखेर 30.9.7078 30.09.7073 30.09.2023 (अलेखापरीक्षित) अलेखापरीक्षित) अलेखापरीक्षित अलेखापरीक्षित १ परिचालनातून एकूण उत्पन्न जलावधीकरिता (कर, अपवादात्मक व/व (३०.२५ (3.66 (४.१४ मतिविशेष बाबीपूर्व) निव्वळ नफा/(तोटा) करपूर्व कालावधीकरिता (अपवादात्मक व/वा ६,७२२.१ ३४१.६ ६,७२३.९ 380.31 तिविशेष बाबीपश्चात) निव्वळ नफा/(तोटा) करपञ्चात कालावधीकरिता (अपवादात्मक व/व ६,७२२.११ ३४१.६ ६,७२८.७ ६,७२३.९ 380.30 तिविशेष बाबीपश्चात) निव्वळ नफा/(तोटा), प्तहयोगींचा नफा/(तोटा) समाविष्ट कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न ६,७२२.१ ३४१.६ ६,७२८.७ ६,७२३.९ 380.36 कालावधीकरिता (करपश्चात) नफा/(तोटा) व समावेश, सहयोगींचा नफा/(तोटा) समाविष्ट १,८९५.५८ १,८९५.५ १,८९५.५८ उत्पन्न प्रतिशेअर (प्रत्येकी रु. २/-) (अखंडित 6.8 19.0 0.38 0.38 र्ग खंडित १. मूलभूत व सौम्यीकृत

टीपा :

१. वरील निष्कर्षांचे लेखापरीक्षण समितीद्वारे पुनरावलोकन करण्यात आलेले असून संचालक मंडळाद्वारे त्यांच्या दि. १४.११.२०२४ रोजी आयोजित सभेमध्ये त्यांना मंजूरी देण्या

यापूर्वी सूचित केल्यानुसार, कंपनीची सिंगापूर येथील उपकंपनी अर्थात रेडीमेड स्टील सिंगापूर प्रा. लि. ही परिसमापन प्रक्रियेअंतर्गत आहे व त्यामुळे तिच्या वित्तीय माहितीच्या तव. वरील एकत्रित वित्तीय निष्कर्षांमध्ये ती विचारात घेतली गेली नाही. कंपनीने त्यांच्या स्थायी वित्तीय निष्कर्षांमध्ये यापवींच सदर उपकंपनी रेडीमेड स्टील सिंगापूर प्रा. लि. मधील त्यांच्या गुंतवणुका व थिकत कर्जे यांची हानी दर्शवलेली आहे. या अनुषंगाने कंपनीच्या वित्तीय स्थितीवर सदर परिसमापनाचा व्यापक परिणाम

कंपनी एकल व्यावसायिक विभागात कार्यरत आहे, परंतु तेथे दोन भौगोलिक विभाग आहेत. तथापि, सिंगापूर उपकंपनीची आकडेवारी वर उल्लेखित केल्यानुसार उपलब् नसल्याने एकत्रित वित्तीय निष्कर्षांसंदर्भात विभागीय अहवाल सादर करण्यात आलेला नाही.

सहयोगी कंपनी अर्थात विजय निर्माण कंपनी प्रायव्हेट लिमिटेडची अलेखापरीक्षित अस्थायी वित्तीय माहिती ही वरील एकत्रित वित्तीय निष्कर्षांमध्ये विचारात घेण्यात आलेली आहे. कंपनीने यापूर्वीच त्यांच्या एकत्रित वित्तीय अहवालात, सदर सहयोगी कंपनी अर्थात विजय निर्माण कंपनी प्रायव्हेट लिमिटेडमधील त्यांच्या गुंतवणुका व थिकत कर्जे कमी केलेली असल्याने सहयोगी कंपनीची मालमत्ता ही कमी व नकारात्मक झाली आहे.

अपवादात्मक बाबी या ट्रेड रिसिव्हेबल, कर्जे व आगाऊ रकमांकरिता तरतुदी तसेच सुधारित कॉर्पोरेट गॅरन्टी च्या तरतुदींकरिता पूर्वीच्या तरतुदीच्या फेरफारच्या आधारावः

आधी सुचितकेल्यानुसार कंपनीने त्यांचे एक देणेकरूंसंदर्भात एकवेळची तडजोड यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे. त्याकरिता कंपनीद्वारे काही रकमांच्याप्रदानाच्या आवश्यकत होत्या, जी विद्यमान तिमाहीमध्ये प्रदान करण्यात आली. प्रदानापरचात व देणेकरूकडून अंतिम मान्यतेपरचात अनुषंगिकदायित्व रक्कम क्यू२ व एच १ एफवाय २०२४-२५करिताच्या वरील निकालांतून हटवण्यात आली आहे. कंपनीला गत वर्षांमध्ये नकसान झालेले आहे परिणामी त्यांच्या नक्त संपत्तीत मोठी घट झालेली आहे. तथापि, कंपनीद्वारे स्वीकत घोषित देणेकरूंसमवेत एकवेळ तडजोड (ओटीएस) तसेच विविध मूल्य घट उपाययोजनांमुळे कंपनी आपले कामकाज यापुढेही जारी ठेवू शकेल असा व्यवस्थापनास विश्वास आहे. त्यामुळे, वित्तीय निष्कर्ष हे

विद्यमान स्थितीवर तयार करण्यात आले आहेत. गत कालावधीची आकडेवारी विद्यमान कालावधीच्या सादरीकरणाच्या निश्चितीसंदर्भात आवश्यकतेनुसार पुनर्रचित/पुनर्गठित करण्यात आ ली आहे. वित्तीय निष्कर्षांतील सर्व

व्यवस्थापकीय संचालव

ठिकाण : मुंबई

आकडेवारी ही लाख रुपयांच्या पूर्ण स्वरूपात नमूद आहे.